

महाराष्ट्र विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीमध्ये भांडवली
गुंतवणूक अंतर्गत कृषीपंप वीज जोडणी धोरण-२०२०
करिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
यांना पुनर्विनियोजनाने निधी वितरण (समायोजनाने)
सन २०२३-२४.(लेखाशिर्ष ४८०१४०९५)

महाराष्ट्र शासन

ऊद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
शासन निर्णय क्र.निधीवी-२०२४/प्र.क.११/ऊर्जा-३

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

दिनांक :- २९ फेब्रुवारी, २०२४

संदर्भ :-

- १) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.१२१(भाग-२)/ऊर्जा-५, दि.२१/०३/२०२३.
- २) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक क्र.अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि.१२/०४/२०२३.
- ३) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.१२१/(भाग-२)/ऊर्जा-५, दि.११/०९/२०२३.
- ४) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.१२१(भाग-२)/ऊर्जा-५, दि.१३/०९/२०२३.
- ५) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.१२१(भाग-२)/ऊर्जा-५, दि.३१/०९/२०२४.
- ६) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्र.पुनर्वि-२०२४/प्र.क.०२/ऊर्जा-३, दि.२२/०२/२०२४.

प्रस्तावना :-

राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपन्यांना शासनाच्या धोरणानुसार भांडवली गुंतवणूकीसाठी निधी देण्यात येते. ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील महापारेषण कंपनीला सन २०२३-२४ करिता लेखाशिर्ष ४८०१४१०१, महाराष्ट्र विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीमध्ये भांडवली गुंतवणूक अंतर्गत महापारेषण कंपनीच्या १० ऊर्जा प्रकल्पाकरिता रु.९८.२६ कोटीची तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे. तथापि महापारेषण कंपनीच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता अद्याप प्राप्त न झाल्याने सदर निधी मार्च २०२४ अखेर खर्च होणे शक्य नसल्याने ४८०१४१०१ या लेखाशिर्षाखालील रु. ९८.२६ कोटी इतक्या बचतीच्या रकमेतून महाराष्ट्र विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीमध्ये भांडवली गुंतवणूक अंतर्गत महावितरण कंपनीला कृषीपंप वीज जोडणी धोरण-२०२० लेखाशिर्ष ४८०१४०९५ खाली पुनर्विनियोजनाने उपलब्ध करून देण्यात आलेली रक्कम रु. ९८.२६ कोटी इतका निधी महावितरणला समायोजनाने वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीमध्ये भांडवली गुंतवणूक अंतर्गत महापारेषण कंपनीच्या १० ऊर्जा प्रकल्पाकरिता लेखाशिर्ष ४८०१४१०१ अंतर्गत सन २०२३-२४ या वित्तीय वर्षाकरिता रु.९८.२६ कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधीतून महाराष्ट्र विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीमध्ये

भांडवली गुंतवणूक(महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये भांडवली गुंतवणूक) लेखाशिर्ष ४८०१४०९५ खाली पुनर्विनियोजनाने उपलब्ध करून देण्यात आलेली रक्कम **रु.९८,२६,००,०००/- (रुपये अठ्ठावणव कोटी सव्वीस लाख मात्र)** रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समायोजनाने वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे.

२. उक्त प्रयोजनासाठी होणारा "मागणी क्र. के-११, खालील लेखाशिर्ष ४८०१ वीज प्रकल्पाकरिता भांडवली खर्च, १९० सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील गुंतवणूक, (०१) भांडवली गुंतवणूक, (०१)(०१) महाराष्ट्र विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीमध्ये भांडवली गुंतवणूक(महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये भांडवली गुंतवणूक) (कार्यक्रम),५४ गुंतवणूक (४८०१४०९५)या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा व तो सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.

३. समायोजनाने वितरित करावयाची रक्कम **रु.९८,२६,००,०००/- (रुपये अठ्ठ्याणव कोटी सव्वीस लाख मात्र)** महावितरण कंपनीस रोख न देता पुढे दर्शविल्याप्रमाणे महावितरण कंपनी मर्या., यांच्याकडून शासनास येणे असलेल्या रक्कमेपोटी वसूल करण्यात यावी व खाली नमूद केलेल्या लेखाशिर्षाखाली समायोजनाद्वारे जमा करण्यात यावी.

४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२ मुंबई/नागपूर यांनी त्यांच्या अखत्यारित व अधिकारात वरील विवरणपत्रानुसार सदर रक्कम **रु.९८,२६,००,०००/- (रुपये अठ्ठ्याणव कोटी सव्वीस लाख मात्र)** चे पुस्तकी समायोजन करून तसे शासनास कळवावे.

अ. क्र.	तपशील	रक्कम रुपये	जमा लेखाशिर्ष
१)	वित्तीय वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षातील विद्युत शुल्कापोटी या आदेशान्वये समायोजित करावयाची रक्कम (अंदाजित एप्रिल,२०२३ ते सप्टेंबर,२०२३) (१६४,४३,२०,०००-९८,२६,००,०००=६६,१७,२०,०००बाकी)	९८,२६,००,०००/-	००४३ वीजेवरील कर व शुल्क १०१ वीजेचा वापर व विक्री यावरील कर (०१) (०१) मुंबई विद्युत शुल्क अधिनियम १९५८ खालील जमा रक्कमा (००४३००९२)
	एकूण	९८,२६,००,०००/-	

५. सदर रक्कमेचे पुस्तकी समायोजन महालेखापाल, मुंबई यांच्या अखत्यारित व अधिकारात करण्यात येत असल्याने **रु.९८,२६,००,०००/- (रुपये अठ्ठ्याणव कोटी सव्वीस लाख मात्र)** सदर रक्कमेचे देयक तयार करण्यात येवू नये.

६. शासनाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.या कंपनीमध्ये केलेली सदर भांडवली गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी मर्या.मार्फत भांडवली गुंतवणूक समजण्यात यावी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. या कंपनीने सदर रक्कमेच्या दर्शनी मुल्याइतके समभाग महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी मर्या. या कंपनीच्या नावे वितरित करावेत.

७. शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२३/ प्र.क्र.४०/ अर्थ-३, दि.१२/०४/२०२३ च्या परिपत्रकातील सोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक ९ मधील अटीची पूर्तता होत आहे. तसेच अनुक्रमांक १ ते ८ मधील अटी लागू होत नसल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे.

८. या लेखाशिर्षाखाली निधी वितरित करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या देयकाच्या अनुषंगाने प्रमाणित करण्यात येते की,सदर देयक हे सशर्त असून या लेखाशिर्षाखाली कोणतेही संक्षिप्त देयक प्रलंबित नाही तसेच उपयोगिता प्रमाणपत्र प्रलंबित नाही. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या प्राप्त मान्यतेनुसार सदर निधी समायोजनाने वितरित करण्यात येत आहे.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४०३०११४३७०११३१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ.गौरी पाटील)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव,राजभवन,मलबार हिल,मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) मा. उपमुख्यमंत्री (ऊर्जा) ,यांचे सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), यांचे सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ६) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधान परिषद, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई-३२.
- ७) मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ८) अपर मुख्य सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई-३२.
- ९) अपर मुख्य सचिव (ऊर्जा) मंत्रालय, मुंबई-३२
- १०) प्रधान सचिव (नियोजन) मंत्रालय, मुंबई-३२.
- ११) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १२) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी, फोर्ट, मुंबई.
- १३) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, प्रकाशगड, बांद्रा (पूर्व), मुंबई-५१.
- १४) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणकंपनी, प्रकाशगंगा, बांद्रा (पूर्व), मुंबई-५१.
- १५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई-४०००२०.
- १६) महालेखापाल (लेखा व परिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई-४०००२०.
- १७) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.
- १८) अधिदान व लेखा अधिकारी (अराप/रालेवि-१), मुंबई.
- १९) अधिदान व लेखा अधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई.
- २०) उप सचिव, (अर्थसंकल्प/व्यय-१६), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- २१) कक्ष अधिकारी (रोख), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- २२) निवड नस्ती (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.